THE INDIAN LINK CHAIN MANUFACTURERS LIMITED

REGD OFFICE : OFFICE NO. 2, CHANDRA NIWAS HIRACHAND DESAI ROAD GHATKOPAR WEST, OPP. GHATKOPAR NEW POST OFFICE MUMBAI-400086; PHONE :- 91-22-22661013 EMAIL :

inlinch@hotmail.com; CIN No.: L47211MH1956PLC009882 | Website: www.inlinch.com

Date – 20th August, 2024

To, **Listing Department**

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai- 400 001

Scrip Code: 504746

<u>Sub.</u>: Public Announcement & Newspaper Publication in respect of information regarding 66th Annual General Meeting proposed to be held on September 28, 2024 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

Ref: Regulation 30 of SEBI (LODR) Regulation, 2015

The Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its Circular dated 5th May, 2020, read with Circulars dated 8th April, 2020, Circular No. 2/2021 dated 13th January, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") extended via Circular No. 3/2022 and Circular No. 10/2022 and SEBI Circular No.: SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79; SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 read with other rules and regulations issued by SEBI and as applicable to the Company, permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue.

Further we inform that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the 66th AGM of the Company is proposed to be held on Saturday, September 28, 2024 at 11.00 AM through VC/OAVM.

Pursuant to General Circular No. 2/2021 dated 13th January, 2021 & 20/2020 dated 5th May, 2020 issued by MCA, read with Regulations 47, 30 and Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed the copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Lakshadweep (Marathi) edition dated August 20, 2024 in respect of information regarding the 66th AGM of the Company.

Kindly take the above on your record

Thanking You,

For The Indian Link Chain Manufacturers Limited

Mr. Vishal Thakkar Managing Director DIN: 09798551 FINANCIAL EXPRESS

IN THE NEWS

ALMIN NAMED AS PRESIDENT OF ABC NEWS



WALT DISNEY HAS named veteran producer **Almin** Karameh**medovic** as

president of ABC News, the television network said on Monday. Karamehmedovic joined ABC News as a freelance video editor in 1998.

LIQUIDATION OF **EVERGRANDE TO GO AHEAD: COURT**

A MAINLAND CHINESE court accepted a liquidation application filed against a China Evergrande Group unit earlier this month, triggering a formal legal process that ratchets up the pressure on the defaulted developer to either restructure or face liquidation in its main base of operations under a worstcase scenario.

OIL SLIPS, BRENT STAYS BELOW \$80 LEVEL

OIL EASED ON Monday, with global benchmark Brent holding below \$80 a barrel, as

concerns over economic troubles in top oil importer China dampened global demand sentiment and offset supply offset risks in the West Asia.

REUBEN BROS TO BUY STAKE IN MEDIA STUDIO

REUBEN BROTHERS IS venturing into movies with an investment in a media studio led by American filmmaker Harmony Korine. The firm run by wealthy siblings David and Simon Reuben is taking a strategic stake in Edgelord LLC, a digital IP-based studio known as EDGLRD, according to a statement. **AGENCIES**

China, US 'unite' to deal with

August 19

seeking common ground.

China

US, China exchanged lists of financial stability contacts during the fifth meet of the Financial Working Group

coopera-

communication smooth channels and reduce uncerevents and financial institutions'operational risks occur." -BLOOMBERG US SECRETARY OF STATE WARNS ISRAEL, HAMAS

Last chance at Gaza truce: Blinken

Israeli communities, killing

around 1,200 people and

abducting about 250 hostages

Israel's military campaign

has since levelled swathes of

Gaza, driving nearly all of its

2.3 million people from their

homes, giving rise to deadly

hunger and disease and killing

at least 40,000 people accord-

ing to Palestinian health

authorities. The main UN

agency in Gaza, UNRWA, said

on Monday that 207 of its staff

had been killed since the war

began. "They were engineers,

teachers, medical staff. They

were humanitarian workers."

President Joe Biden faces

mounting pressure over his

Blinken's visit comes as US

UNRWA said in a statement.

according to Israeli tallies.

HUMEYRA PAMUK & NIDAL AL-MUGHRABI Jerusalem/Cairo, August 19

US SECRETARY OF state Antony Blinken warned on Monday that the latest push for a Gaza ceasefire and hostage release deal was probably the best and possibly last opportunity, urging Israel and Hamas towards an elusive agreement.

However, with Palestinian Islamist group Hamas announcing a resumption of suicide bombing inside Israel after many years, and with Israeli airstrikes still pounding Gaza, there was little sign of conciliation.

The talks in Qatar last week paused without a breakthrough, but the negotiations are to resume this week based on a US "bridging proposal".

Blinken met Israeli President Isaac Herzog and Prime Minister Benjamin Netanyahu on Monday.

"This is a decisive moment, probably the best, may be the last opportunity to get the hostages home, to get a ceasefire and to put everyone on a better path to enduring peace and security," Blinken told reporters before meeting Herzog.

Months of on-off talks have circled the same issues, with Israel saying the war can only end with the destruction of Hamas as a military and political force and Hamas saying it will only accept a permanent, and not a temporary, ceasefire. There are disagreements

over Israel's continued military presence inside Gaza, particularly along the border with Egypt, over the free movement of Palestinians inside the territory, and over the identity and

out in the Notice convening the 41" AGM.

GP Petroleums GP PETROLEUMS LIMITED

CIN: L23201MH1983PLC030372

Regd. Office: 804, Ackruti Star, 8th Floor, MIDC Central Road,

MIDC. Andheri (E), Mumbai 400 072

Website: www.gppetroleums.co.in

INFORMATION REGARDING THE 41⁵¹ AGM OF THE

COMPANY TO BE HELD THROUGH VC/OAVM

The 41st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on

Wednesday, September 18, 2024 at 12.00 noon (IST) through video

conferencing/other audio visual means in compliance with all the applicable

provisions of the Companies Act, 2013, and the Rules made thereunder read with

General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and subsequent circulars issued

from time to time and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023

(MCA Circulars) and Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular no.

SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by SEBI

and other applicable circulars issued in this regard, to transact the businesses as set

In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and the

Annual Report for the year 2023-24 will be sent through emails. The same will also

be available on the Company's website at www.gppetroleums.co.in and the Stock

Exchange(s) websites at www.nseindia.com and www.bseindia.com and NSDL

website at www.evoting.nsdl.com. The manner in which Members can cast their

vote by remote e-voting or e-voting during the AGM will be provided in the said

Notice of the AGM and in the newspaper notice to be published after the emailed

Members holding shares in dematerialized form may update their email address

with their Depository Participant and the Members, who hold shares in physical

form are requested to register/update their PAN, email address, mobile number,

bank account details and nomination in terms of various SEBI circular(s). Failure to

do so will result in freezing of the folio of the physical shareholders by RTA.

Shareholders are requested to register/update these details by sending duly filled in Form ISR-1 along with relevant proofs to our RTA, Link Intime India Private Limited

or by mailing the duly signed copies to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in.

Format of Form ISR-1 is available on the RTA's website at www.linkintime.co.in and

This Notice is issued for the information of the Shareholders of the Company in

By Order of the Board of Directors

of GP Petroleums Limited

Kanika Sehgal Sadana

Company Secretary

on the Company's website at www.gppetroleums.co.in.

compliance with the applicable circulars.

Date: 19/08/2024

E-mail: cs.gppl@gpglobal.com Tel: 91 22 6148 2500



US secretary of state Antony Blinken (left) meets Israeli President Isaac Herzog, in Tel Aviv on Monday

number of prisoners to be stormed across the border into freed in a swap.

Despite US expressions of optimism, both Israel and Hamas have signalled that a deal will be difficult.

Hamas accused Netanyahu

on Sunday of "thwarting the mediators efforts" and Turkey said Hamas envoys had told it that US officials were "painting an overly optimistic picture".

Netanyahu told Israel's cabinet on Sunday that "we are conducting negotiations and not a scenario in which we just give and give", his office said. However, a US official, asked

if Hamas' comments amounted to a rejection of the deal, said Washington believed the bridging proposal it outlined last week addressed various concerns and would iron out difficult implementation aspects.

The current war in Gaza began on October 7 last year Hamas when gunmen

Hamas & Islamic Jihad claim Tel Aviv bombing the scene. In their statement

THE ARMED WINGS of Hamas and Islamic Jihad claimed responsibility on Monday for a bomb blast near a synagogue in Tel Aviv that Israeli police and the Shin Bet intelligence agency described as a terrorist attack. A man who was carrying the bomb was killed and a passerby was injured in the incident late on Sunday, according to police at

stance on the conflict, with his

Democratic party holding its

national convention on Mon-

day amid worries about Mus-

lim and Arab-American votes

in swing states. Senior Hamas

official Sami Abu Zuhri was

dismissive of the chances that

Netanyahu to accept a deal.

"Blinken acts as if he was a

minister in Netanyahu's gov-

ernment," Zuhri told *Reuters*.

who have staged protests urg-

ing a deal, spoke out again on

Monday. "Don't sacrifice my

daughter and the dozens of

helpless hostages," said Ayelet

Levy-Shachar on Kan Radio.

Her daughter Naama, 20, was

said they had little optimism

that Blinken's visit would

destroy us more and more. Kill

Inside Gaza, Palestinians

"They are lying just to

krishival

captured at an army base.

bring a ceasefire.

KRISHIVAL FOODS LIMITED

(Formerly known as Empyrean Cashews Limited)

CIN No. L74120MH2014PLC254748

Registered Office: 1309, Lodha Supremus, Saki Vihar road,

opp. MTNL Office, Powai, Mumbai - 400072.

Tel no.: +918779558264, Website: www.krishival.com, Email: cs@krishival.com

NOTICE FOR 10" ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that, the 10" Annual General Meeting ("AGM") of the members of

the company will be convened through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual

Means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act 2013 and

the rules notified thereunder, read with Pursuant to the Circular issued by Ministry of

Corporate Affairs (MCA Circulars') Circular No. 14/2020 dated 08.08.2020, Circular

No. 17/2020 dated 13.04.2020, Circular No. 20/2020 dated 05.05.2020, Circular No. 02/2021

dated 13.01.2021, Circular No. 2/2022 dated 05.05.2022, Circular No. 3/2022 dated

05.05.2022, Circular No. 10/2022 and Circular No. 11/2022 dated 28.12.2022, Circular No.

09/2023 dated 25.09.2023 and Pursuant to the Circular issued by Securities & Exchange

Board of India ("SEBI Circular"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated

12.05.2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13.05.2022, Circular

No.SEBI/HO/CFD/ PoD-2/CIR/2023/4 dated 05.01.2023 and Circular No. SEBI/ HO/

The 10th AGM of the Company will be held on Friday, September 13, 2024 at 04:00 P.M.

(IST), through VC/OAVM facility provided by Purva Sharegistry (India) Private Limited

"Purva Sharegistry"), Register and Transfer Agent of the company, to transact the

business as set out in the Notice convening the AGM. The member can attend and

participate in the AGM only through VC/OAVM as no provision has been made to attend

the AGM in person. The attendance through VC/OAVM will be counted for the purpose of

In compliance with the MCA and SEBI Circular(s), the notice setting out the business to be

CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 07.10.2023

reckoning the quorum for the AGM.

Families of Israeli hostages,

Blinken would

the Brigades added that their "martyrdom operations" inside Israel would return to the forefront as long as the "occupation's massacres and assassination policy continue"—an allusion to Israel's offensive in Gaza and the July 31 killing of Hamas leader Ismail Haniyeh in Tehran. -REUTERS

us and kill our children, starve us and make us homeless. Blinken is useless, his visit will harm the Palestinian people," said Hanan Abu Hamid, who was displaced from her home in Rafah. The conflict has put the entire West Asia region on edge, triggering months of border clashes between Israel and Lebanon's Iran-backed Hezbollah movement, and threatening a wider escalation drawing in major powers.

-REUTERS

PALI ROAD BRANCH: - 324, Pinnacle Apartment, Dr. Ambedkar Road Bandra West, Mumbai - 400050, India. Whereas the undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda, Pali Road Branch under the Securitisation and Reconstruction of

Email id: mcpali@bankofbaroda.com, website:- www.bankofbaroda.com Appendix IV POSSESSION NOTICE [Rule 8 (1)] (For Immovable property)

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 in exercise of the power conferred under Section 13 (2) read with Rule 3 of the Security Interest Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 10.04.2024 calling upon the Borrower M/s. Snob Diner Lounge Bar, Mr. Shabbir Hussain Abdul Rehman Shaikh & Mr. Pratik Pal Singhto repay the amount mentioned in the notice being Rs. 47,54,077.09/- (Rupees Forty Seven Lakh Fifty Four Thousand Seventy Seven Rupees and Nine Paise Only) as on 10.04.2024 and inclusive of interest upto 10.04.2024 plus unapplied interest from 10.04.2024 andother charges thereon with monthly rests and all incidental expenses, cost, charges and expenses incurred by the bank till repayment by you within a period of 60 days from the date of said notice. The Borrower/Mortgagor/Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned

has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub Section (4) of Section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this day 19th August 2024.

The Borrower/Mortgagor/Guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda, Pali Road Branchfor an amount of Rs. 47,54,077.09/- (Rupees Forty Seven Lakh Fifty Four Thousand Seventy Seven Rupees and Nine Paise Only) as on 10.04.2024 and interest, other charges thereon.

The borrower's attention is invited to provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Unit No. G-33, on Ground Floor, Admeasuring 68 sq. ft. carpet area, in the building known as "Link Square", in the link Square Premises C-op Society Ltd, Situated at Road No. 33, Khar West, Mumbai - 400050, on Land Bearing Final Plot No.490 & 491 and CTS No. F/368 & 369 of Bandra Town Planning Scheme No. III, Village F-Ward (Bandra), Taluka Bandra, Mumbai- Suburban District, in the Registration District and Sub- District of Mumbai Bounded as under :- South :- Open Plot, East: - May Queen Building, West: - Crytal Shoppers Paradis, North: - 33rd Road. Note: Earlier 13(4) notice issued on 07.08.2024 stands withdrawn

Rohit Kr. Prasad **Chief Manager & Authorised Officer** Date: 19.08.2024 **Bank of Baroda** Place: Mumbai

Saraswat Bank

Name of Borrower,

Aruna Dilip

SARASWAT CO-OP. BANK LTD (SCHEDULED BANK)

ZONE- V Mustifund Saunstha Bldg, Dr. Dada Vaidva Road, Panaji, Goa 403001 Tel. No. 0832-2430907 / 2431804

Description of Assets

E-AUCTION SALE NOTICE

(Auction Sale/bidding would be conducted only through website https://sarfaesi.auctiontiger.net) SALE OF IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF

A. Date Of

FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST (SARFAESI) ACT, 2002. Pursuant to Demand Notice issued u/s 13(2), the undersigned as Authorized Officer of Saraswat Co-op. Bank Ltd. has taken over possession of the following assets u/s 13(4) of the SARFAESI Act. Public at large is informed that e-auction (under SARFAESI Act, 2002) of the charged assets in the below mentioned case for realisation of Bank's dues will be held on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS" and "WITHOUT RECOURSE" as specified hereunders

Co-Borrower, **Notice** III. Bid increment Amount Guarantor/ **B.** Possession Date/Time of Inspection Type/ Date Mortgager,Legal Last date / time for EMD C. Demand & KYC submission (if applicable) **Amount** Date / Time of E-Auction **Flat No. B 203,** 2nd Floor, Rs. 30.65 Lakhs 03.09.2021 **Borrowers**/ In Building Named 'Shree Rs. 3.10 Lakhs Mortgagers/ Samarth Residency' On | Rs. 0.35 Lakhs Physical / Guarantor Survey No. 487 (812), 21.03.2024 27.08.2024 1. Ms Pandit Hissa No.15, 16A, 16B, 11.00 a. m. to 12.00 p.m. 16C, **Survey No.** 485/811 |Rs. 49,67,244.00 Anushka Dilip Hissa No. 9/2 At Revtale, 23.09.2024 as on **03.09.2021** 2. Mrs Pandit upto 5.00 p.m. |Malvan, Tal - Malvan with further interes Aruna Dilip - 416606. Dist-Sindhudurg 24.09.2024 thereon. [Admeasuring area 875 Sq.Fts.] 3.00 p.m. to 5.00 p.m. **Flat No. B 204,** 2nd Floor, **Rs. 30.65 Lakhs** 03.09.2021 **Borrowers**/ In Building Named 'Shree Rs. 3.10 Lakhs Mortgagers/ Samarth Residency' On Rs. 0.35 Lakhs Physical / Guarantor Survey No. 487 (812), **27.08.2024** 21.03.2024 Hissa No.15, 16A, 16B, 11.00 a. m. to 12.00 p.m 1. Ms Pandit Anushka Dilip Rs.49,67,244.00 16C, Survey No. 485/811, Hissa No. 9/2 At Revtale, 23.09.2024 as on **03.09.2021** 2. Mrs Pandit

[Admeasuring area 875 Sq. Fts.] 3.30 p.m. to 5.30 p.m. With further interest as applicable, incidental expenses, costs, charge etc. incurred till the date of payment * The successful bidder shall have to deposit 25% of the final bid amount not later than next working day.

with further interest

thereon.

The auction will be conducted through the Bank's approved service provider M/s e-Procurement Technologies limited (Auction Tiger). Bid form, Terms & Conditions of the said Sale/Auction, and procedure of submission of Bid/Offer, are available from their website at https://sarfaesi.auctiontiger.net STATUTORY 30 DAYS NOTICE TO THE BOROWER/MORTGAGOR/GUARANTORS

AS PER RULE 8(6) of SARFAESI ACT, 2002

Malvan, Tal - Malvan

416606. Dist- Sindhudurg 24.09.2024

The notice is also a mandatory notice of **30 (Thirty) days** to the Borrower/Mortgagor/Guarantors/ of the above loan account. Under Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, Informing them about holding auction/sale on the above referred date and time with the advice to redeem the Secured Assets if so desired by them, by paying the outstanding dues as mentioned hereinabove along with further interest, cost & expenses, as per the rules/conditions prescribed under the SARFAESI Act, 2002 and its various amendments. In case of default in payment, the Secured Assets shall at the discretion of the Authorised Officer/Secured Creditor, be sold through any of the modes as prescribed under Rule 8 (5) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. AUTHORISED OFFICER

■Date: 17.08.2024 Place : Panaji - Goa

Saraswat Co-op. Bank Ltd

upto 5.00 p.m.

financial stress cases

BLOOMBERG

CHINA'S CENTRAL BANK said a meeting in Shanghai produced an agreement with the US treasury to appoint contact people to deal with any future "financial stress events", a rare example of the world's two biggest economies

The two sides "exchanged lists of financial stability contacts" during the fifth meeting of the so-called Financial Working Group that was set up following US treasury secretary Janet Yellen's visit to

> year. stability

"The People's Bank of China and the US treasury department signed an exchange of notes on strengthening China-US financial

tion," according to the readout from the PBOC about the meetings on August 15-16. The meetings in Shanghai planned to focus on topics including macroeconomic and financial stability, governance of the IMF and capital markets issues, according to a treasury spokesperson commenting before the meeting.

The agreements will "enable the financial management departments of both sides to maintain timely and tainty when financial stress

THE INDIAN LINK CHAIN MANUFACTURERS LIMITED

New Post Office Mumbai, MH 400086 IN | Email: inlinch@hotmail.com; Notice of Annual General Meeting

NOTICE is hereby given that the 66" Annual General Meeting ('AGM') of The Indian Link Chain Manufacturers Limited will be held on Saturday, September 28, 2024, at 11:00 A.M. through Video Conferencing / Other Audio Visual Means ('OVAM'); to transact business as will be detailed in the notice convening the said AGM proposed to be circulated in due: course. In view of General Circular No.: 20/2020 and No. 14/2020 dated May 05, 2020 and No. 10/2022, 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated 25th September 2023. SEBI Circular No.: SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 and SEBI/HO/DDHS/P/CIR/2023/0164 read with other rules and regulations issued by SEBI and as applicable to the Company; the AGM will be held without the physical presence of the shareholders at a common venue. Instructions and guidelines for joining the meeting will be provided in the notice convening the said AGM and the said notice will be made available on the website of the Company available on https://www.inlinch.com/index.html and alternately you may download the same from E-

The Company is pleased to provide e-voting facility to all its Members to exercise their right to vote on the resolutions through E-Voting platform ("remote e-voting") provided by Central Depository Services Ltd. ('CDSL') allowing the shareholders to vote on given dates from their respective locations and an 'e-voting during AGM' service is also being provided to enable the members to vote while the meeting is in progress. Instructions would be provided in the notice of the Annual General Meeting. The members whose names appear n the Register of Members / list of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Saturday, 21" September, 2024 will be entitled to avail the facility of remote e-voting.

The annual report and notice for annual general meeting would be sent electronically to hose members who have registered their e-mail addresses. These documents will also be available on the Company's website on this link: https://www.inlinch.com/index.html and alternately you may download the same from E-voting Portal https://www.evotingindia.com/noticeResults.jsp.

Shareholders, whose details are not registered with the depository, Company or RTA, need to follow the following steps to register their email IDs and obtain user ID

https://web.linkintime.co.in/KYC/index.html?d=E2DD46A0-9084-4C4A-9A3C-A2E3E65D5200 info@unisec.in

attested scanned copy) to Company or RTA on the abovementioned email IDs.

Date: 14-08-2024 Place: Mumbai

CIN: L47211MH1956PLC009882 Office No. 2, Chandra Niwas Hirachand Desai Road Ghatkopar West Opp. Ghatkopar

April 08, 2020 respectively, issued by ministry of corporate affairs, extended via Circular voting Portal https://www.evotingindia.com/noticeResults.jsp or website of BSE Limited

and passwords, to participate in the e-voting process. For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy), AADHAR (self-attested scanned copy) by email to Company's email ID: inlinch@hotmail.com or approach the RTA at

For DEMAT shareholders -, please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy), AADHAR (self-

For The Indian Link Chain Manufacturers Limited Mr. Vishal Thakkar Managing Director DIN: 09798551

transacted at the AGM together with the Annual Report of the company for the year 2023-

24 is sent electronically to those members whose email address is registered with the company/ Depository participant(s). No physical copies of the notice and the Annual Report would be sent to any member. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website at www.krishival.com and on the website of Stock Exchange i.e NSE Limited at www.nseindia.com Manner of registering / updating email address for receiving the documents

Members may send an email request addressed to cs@krishival.com and

support@purvashare.com along with scanned copy of the request letter duly signed by the first shareholder, providing the email address, mobile number, self – attested copy of PAN and Client Master copy in case shares are held in electronic form or copy of the share certificate in case shares are held in physical form, to enable Purva Sharegistry to register their address and to provide them the Notice, Annual report and the e-voting instructions along with the user ID and Password. Kindly note that in case the shares are held in electronic form, the above facility is only for

lemporary registration of email address for receipt of the Notice, Annual Report and the evoting instructions along with the user ID and Password, Such members will have to register their email address with their Depository Participants permanently, so that all communications are received by them in electronic form Manner of casting vote(s) through e-voting

Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through remote e-voting facility ('remote e-voting'). The facility for evoting will also be made available during the AGM to those members who could not cast their vote(s) by remote e-voting. The detailed procedure for e-voting before as well as

Members who do not receive email or whose email address is not registered with the Company/ Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notice of AGM. The same login credentials can also be used for attending the AGM through VC/OAVM

during the AGM will be provided in the Notice of the AGM.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of casting votes through e-voting. The company has extended the facility of electronic credit of dividend directly to the respective bank accounts of the members through electronic Clearing Services (ECS)/ National Electronic Clearing services (NECS) /Automated Clearing House (ACH)/ Real Time Gross Settlement (RTGS)/ Direct Credit/ IMPS/NEFT etc. In order to receive the dividend without any delay the Members holding shares in physical form are requested to submit particulars of their bank accounts in 'Form ISR-1' along with original cancellation cheque bearing the name of the member to RTA/company to update their bank account details and all the eligible members holding shares in demat mode are requested to update with their respective DPs before the date of book closure, their correct Bank Account number, including 9 Digit MICR code and 11 digit IFSC code, email id and mobile number, members holding shares in physical form may communicate these details to Purva Sharegistry (India) Pvt. Ltd.

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the rules made there under, as amended, read with SEBI (LODR) Regulations, 2015. The details of

Date of Dispatch of Notice – August 16, 2024

Place: Mumbai

The e-voting period begins on September 10, 2024 at 10.00 a.m. and ends on September 12, 2024 at 5.00 p.m. During this period, shareholders of the Company holding shares as on the cut-off date i.e. September 6, 2024 may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

Any person who becomes member of the company after the cut-off date may apply for e-voting login id password as per procedure which is available on www.krishival.com Members who have cast their vote by e-voting may attend the meeting but shall not be

entitled to cast their vote again. The remote e-voting module shall be disabled for voting after the expiry of the date and time mentioned above. Once the vote on resolution(s) is cast by the members, the

members shall not be allowed to change it subsequently The Board of Directors appointed M/s. MNB & Co. LLP, Practicing Company Secretaries as Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. The results will be declared on September 14, 2024

Members may contact Company Secretary and Compliance Officer, on

+918779558264 email at cs@krishival.com for any grievances relating to e-voting. Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and SEBI (LODR) Regulation that the Register of Members of the Company will be closed from September 7, 2024 to September 9, 2024 for the purpose of AGM. The record date for dividend is September 6, 2024. By Order of the Board of Directors

For Krishival Foods Limited (Formerly known as Empyrean Cashews Limited) Aparna Morale Bangar Chairperson and Managing Director Date: August 19, 2024 DIN: 05332039

Place: Bhilwara

Date: 20/08/2024

MADHYA BHARAT AGRO PRODUCTS LIMITED CIN: L24121RJ1997PLC029126

Registered Office: Wing A/1, 1st Floor, Ostwal Heights, Urban Forest, Atun, Bhilwara 311802

Email: secretarial@mbapl.com, Website: www.mbapl.com NOTICE OF 27th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

In compliance with the applicable provisions of Companies Act, 2013, rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015 read with general circular no. 14/2020 dated 08th April 2020, general circular no. 17/2020 dated 13th April 2020, general circular no. 20/2020 dated 05th May 2020, general circular no. 02/2021 dated 13th January 2021 general circular no. 21/2021 dated 14th December 2021, general circular no. 02/2022 dated 05th May 2022, general circular no. 11/2022 dated 28th December 2022 and general circular no. 09/2023 dated 25th September 2023 issued by ministry of corporate affairs read with SEBI circular dated 5th January 2023 and October 7, 2023 and other relevant circulars of SEBI, from time to time (hereinafter collectively referred to as "SEBI circulars"), the 27th Annual General Meeting (AGM) of the company will be held through Video Conferencing ("VC") on Friday 20th September 2024 at 11:00 A.M. (IST) to transact the business that will be set forth in the notice of AGM ('Notice').

VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO-VISUAL MEANS

In accordance with the aforesaid Circulars, the Notice and the Annual Report for the financial year 2023-24, will be sent only through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/Depository Participants (DPs). The Notice and Annual Report will also be available on the website of the Company at www.mbapl.com and on the website of National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com. Further, members can join and participate in the AGM through VC facility only. The instructions for joining and manner of participation in the AGM will be provided in the notice. Members attending the AGM through VC shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies act, 2013.

In order to send Notice, Annual Report and other Communications to the members in electronic form, Members who have not yet registered their email address are requested to register the same immediately in respect of shares held in electronic form with the depository through their depository participant(s) and in respect of shares held in physical form by writing to Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited at investor@bigshareonline.com.

The Company will provide remote e-voting facility to all its members to cast their votes on the resolutions set forth in the notice. Additionally, the company will also provide the facility of voting through e-voting system during the AGM. The detailed procedure for casting votes through remote e-voting/ e-voting at the AGM shall be provided in the Notice.

The Shareholders may note that the final dividend will be paid electronically to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/ demand drafts / cheque will be sent out to their registered addresses once the postal facility is available. To avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their KYC with their depositories (where shares held in dematerialized mode) to receive dividend directly into their bank account on the payment date.

> For Madhya Bharat Agro Products Limited (Pallavi Sukhwal)

Company Secretary & Compliance Officer

financialexp.epapr.in

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अ्शील अर्थात् सुनिता महेंद्र घोसाळकर् व करण महेंद्र

गोसाळकर यांना कार्यालय क्र.एम-३, मेझनिन मजला

क्षेत्र १२ २५ चौ मी 'श्री निवास' 'श्री निवास कमर्शियत

क्षेत्र १२.२५ चा.मा., श्रा निवास , श्रा निवास कमाशयर प्रिमायसेस को–ऑप. सोसायटी लि.', एफ.पी.क्र.९३ सी.एस.क्र.२६६, मांडवी विभाग, ३८२/३८४, नरसी नाथ

स्ट्रीट, काथा बाझार, मुंबई–४००००९ ही जागा खरेदी करण्याची इच्छा आहे.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

महाराष्ट्र शासन अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी मुंबई शहर यांचे प्राधिकरण पहिला मजला, जुने जकात घर,शहिद भगतसिंग मार्ग. फोर्ट मंबई-४००००१. EMAIL ID-addcollmumbai@gmail.co

PH. NO- (022) 22890093 <u>जाहिर नोटीस</u> श्री. सुनिल लक्ष्मण जमधाडे विरुध्द

...प्रतिवाटी विभाग व इतर ३

श्री. चंद्रबाई मोहन सेलम,

वडाळा शिवडी क्रॉस रोड,वडाळा ...(प्रतिवादी क्र.४) मंबई ४०० ०३१. सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्य येते की, अपिलार्थी यांनी महाराष्ट्र झोपडपई (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ मधील कलम ३५ अंतर्गत मा. अप जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी. मंबई शहर, पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे झोपडीवर नावात बदल करणेकामी अपिल अर्ज दाखल केला आहे. आपणांस सदर अपील प्रकरणी प्रतिवादी क्र. ०४ केले आहे. प्रकरणी दि १३.०८.२०२४ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांर्न आपणांस पुढील सुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीद्वारे अवगत करणेचे निर्देश दिले आहे. सदर प्रकरणी पुढील सुनावणी दि. २१.०८.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता निश्चित केली आहे आपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क्र. ०४ असन सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सचित करण्यात येते की, आपण नियोजित सुनावणी दि २१.०८.२०२४ रोजी सकाळी ११ ३० वाजत मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी मुंबई शहर यांचे दालनात उपस्थित/हजर राहून आपली बाजू मांडावी. उपरोक्त नमूद केलेल्य दिवशी आपण स्वतः अथवा आपले प्राधिकृत

प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास, आपणा

काहीही सांगावयाचे नाही. असे गहित धरुन प्रकरण

गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल, यांची नोंद घ्यावी.

अव्वल कारकन अपर जिल्हाधिकारी कार्यालय

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. अनिल कृपाल कर्ण यांना मयत सदस्या श्रीमती गोपी कृपाल कर्ण, चेंबूर नवजिवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., ज्यांचे हयातीत सोसायटीचे फ्लॅट क्र.३०ए/८ च्या धारक होत्या आणि नवजिवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लि. यांच्याद्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.७३७ अंतर्गत अनुक्रमांक २९८१ ते २९८५ (दोन्हीसह) रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) जुने शेअर्सच्या धारक होत्या, यांचे जिवीत कायदेशीर वारसदारांपैकी एक म्हणून चेंबूर नवजिवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., कार्यालय क्र.३४, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००७४ या सोसायटीचे भांडवल मालमत्तेमधील मयत मालक सदस्या श्रीमती गोपी कृपाल कर्ण यांचे सर्व शेअर्स, मालकीत्व अधिकार, हक्क व हित त्यांच्या नावे हस्तांतर करुन घेण्याची इच्छा आहे. चेंबूर नवजिवन को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सोसायटी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा नोंदणी क्र.बीओएम/डब्ल्यएम/एचएसजी/(टीसी). ८२९८/९५-९६ दिनांक २५ मार्च, १९९६ अंतर्गत नोंद सोसायटी, पत्ता: ३४, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००७४ यांच्याद्वारे वितरीत नवीन भागप्रमाणपत्र क्र.४८२ अंतर्गत अनुक्रमांक ४८५१ ते ४८६० (दोन्हीसह) रु.५०/ प्रत्येकीचे १० शेअर्स असे शेअर्स वाढविण्यात आले. सदर मयत मालक सदस्या श्रीमती गोपी कुपाल कर्ण यांचे ६ एप्रिल, २००९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे तीन जिवीत कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी श्री. अनिल कपाल कर्ण, श्रीमती निशी प्रकाश चंदनानी ् (विवाहापुर्वी कुमारी निशी कृपाल ऊर्फ कृपालदास कर्ण) आणि श्री. अजुर्न कृपाल कर्ण हे असून त्यांनी दिनांक ३१.०१.२०२४ रोजीचे मुक्तता करारनामा करुन श्रीमती निशी प्रकाश चंदनानी (विवाहापुर्वी कुमारी निशी कपाल ऊर्फ कृपालदास कर्ण) यांनी मयत सदस्याचे सोसायटीचे सदर फ्लॅट व शेअर्समधील संबंधित १/३रे अविभाजीत शेअर्स, अधिकार, हक्क व हित श्री. अनिल कृपाल कर्ण यांच्या नावे कायमचे मुक्त केले.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत हस्तांतरणाकरिता काही अधिकार, हक्क, हित, दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी लेखी . स्वरुपात एकत्रित दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना पत्ताः ७०१, साई अरमान कोहौसोलि., व्ही.के. स्नॅक्सच्या वर, ॲक्सिस बँके समोर, अशोक नगर रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई–४००१०१ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसात (दोन्ही दिवस) कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

कुमारी रिटा मल्होत्रा

ठिकाण : मुंबई

दिनांक : १४.०८.२०२४

ठिकाण: मुंबई **दिनांक:** २० ऑगस्ट, २०२४

जाहीर सूचना

श्री. वसंत पांड्रंग बालंडे, सदनिका क्र. 408, चौथ नजला दमारत क ०७ आदर्श को-ऑप हौसींग गोसायटी लि., एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, जो वि. लिंक रोड, पवई, मुंबई - 72. या सोसायटीचे दस्य/ मालक आहेत. आणि भागप्रमाणपत्र क्र. 37 ानुक्रमांक 181 ते 185 चे धारक आहेत. त्यांचे गिप्रमाणपत्र हरवले / गहाळ झाले आहे. याबाबतर्च क्रार पवई, पोलिस ठाणे येथे दिनांक 05/08/2024 रोजी नोंदवली आहे. त्याचा तक्रार क्र. 89286/2024 असा आहे. जर त्यासंबंधी कोणचाही कोणत्यार्ह गकारचा हक्क. हितसंबंध. दावा. अधिकार रसहक्क. विक्री. गहाण. बोजा. बक्षिस भाडेपट्ट हीवाट, वापर, ट्रस्ट, ताबा, करार, तारण सल्यास त्यांनी सोसायटी सचिवांकडे 7 दिवसांत नंपर्क करावा. अन्यथा तसा कोणचाही कोणत्यार्ह कारचा हक्क. हितसंबंध. दावा. अधिकार नाही व ासल्यास ते सोडून दिला आहे असे समजन्यात ोईल. आणि सोसायटीकडून दुय्यम भाग प्रमाणपः वेतरीत केले जाईल.

दिनांक : २०-०८-२०२४ मारत क्र. ०७. आदर्श को-ऑप. हौ. सोसा. लि. जो-वि लिंक रोड, पवई, मुंबई - ४०० ०७२.

Dist Nos 3687259- 3688258 standing in the name of Surender Kumar Agarwal in the books of RHI Magnesita India Limited, have been lost and the advertiser has applied to the Company for issue of duplicate shar ertificate in lieu thereof. Any person who has claim on the said shares should lodge such claim with the Company registered at Unit No 705. 7th Floor. Lodha Supremus, Kanjurma Village Road, Mumbai, Maharashtra-40004 vithin 15 days from the date of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate in respect o

PUBLIC NOTICE

ertificates No. 3687, for 1000 shares of R

- Face value under folio no S4222 beari

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की श्रीमती निरुपमा कमल पधह यांच्या नावे असले भनिता बिल्डिंग नं.११ कोहौसोलि., लोखंडवात टॉऊनशिप, कांदिवली पर्व, मंबई-४००१०१ या जागे अनुक्रमांक ५६१ ते ५६५ असलेले ५ पुर्णपणे भरणा केलेल्या शेअर्सकरिता दिनांक ०१.०४.२००२ रोजीचे गप्रमाणपत्र क्र.११२ हरवले आहे आणि म्हणून् त्यांनी दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटीकडे अर

सायटी याद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षे केंवा दावा असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुप सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ (चौदा दिवसांच्या** आत पाठवावेत. जर विहित कालावधी ावा किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास दुय्यम भागप्रमाणप वितरणास सोसायटी मुक्त असेल.

च्या वतीने व करिता

अनिता बिल्डिंग नं. ११ कोहौसोलि. ठिकाण: मुंबई

परिशिष्ट-४ (नियम ८(१)) ताबा सचना (स्थावर मालमत्तेकरिता)

DCB BANK

प्राधिकत अधिकार्र

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **डीसीबी बँक लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता कर्जदार (कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार) यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

सदर कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असम ठरले आहे. कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सद्र कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिट इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा ताबा खाली नमुद केलेल्या तारखाना घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की (स्थावर मालमत्तेचे तपशिल) सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेस

यवहार केलेला असल्यास त्यांनी **डीसीबी बँक लिमिटेड**कडे नमूद रक्कम जमा करावी प्रतिभृत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कला (८) च्या तरतदींकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे

(%)	वास्तविक ताबा - दिनांक १६ ऑगस्ट, २०२४		
मागणी सूचना दिनांक	१९.१२.२०२२		
कर्जदार आणि	१) श्री. अभिजीत तिर्थ दास		
सह-कर्जदाराचे नाव	२) श्रीमती बिपाशा अभिजीत दास		
कर्ज खाते क्र.	डीआरएचएलटीएचएन००४८०१४३		
एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक १९.१२.२०२२ रोजी देय रक्कम रु.२२,००,२४०.३७ (रुप		
	बावीस लाख दोनशे चाळीस आणि पैसे सदोतीस फक्त)		
स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.३०६, ३रा मजला, इमारत क्र.ए/१३, सेक्टर-१, नेपच्युन		
	स्वराज्य, आंबिवली (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे-४२११०२		
	येथील जागेचे सर्व भाग व खंड.		
	सही/-		

दिनांक: २०.०८.२०२४ ठिकाण: ठाणे

डीसीबी बँक लिमिटे सदर नोटीसमध्ये नमद केलेल्या सर्व मजकराबाबत अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल

दि इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड सीआयएनःएल४७२११एमएच१९५६पीएलसी००९८८२

कार्यालय क्र.२, चंद्र निवास हिराचंद देसाई रोड घाटकोपर पश्चिम, घाटकोपर नवीन पोस्ट ऑफिस समोर, मुंबई-४०००८६. महा. भारत. ई-मेलः inlinch@hotmail.com;

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभ ('एजीएम') शनिवार. २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अन्य दकश्राव्य . माध्यम ('ओव्हीएएम') द्वारे; व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे, योग्य वेळेत प्रसारित होण्यासाठी प्रस्तावित एजीएम आयोजित करण्याच्या नोटिसमध्ये तपशीलवार असेल. सर्वसाधारण परिपत्रक क्र.: ०५ मे २०२ आणि ०८ एप्रिल २०२० रोजी अनुक्रमे २०/२०२० आणि क्र.१४/२०२०; सहकार मंत्रालयाने जारी केलेले, गरिपत्रक क.१०/२०२२. ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ द्वारे विस्तारित. सेबी परिपत्रक क्र.: सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२३/४ आणि सेबी/एचओ/डीडीएचएस/पी/सीआयआर/२०२३/०१६४ सहवाचिता सेबीने जारी केलेले आणि कंपनीला लागू असलेल्या इतर नियम आणि अधिनियम. एजीएम सामायिक ठिकाणी ाधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय आयोजित केली जाईल. सभेत सामील होण्यासाठी सचना आणि मार्गदर्शव तत्त्वे उक्त एजीएम आयोजित केलेल्या सूचनेत प्रदान केली जातील आणि ती सूचना कंपनीच्या https:// www.inlinch.com/index.html वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल आणि वैकल्पिकरित्या तुम्ही ई-ब्होटिंग पोर्टल https://www.evotingindia.com/noticeResults.jsp किंवा बीएसई लिमिटेड (द

सेंट्ल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ('सीडीएसएल') द्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग प्रणाली (रिमोट ई-व्होटिंग) द्वारे ठरावांवर मतदानाचा हक बजावण्यासाठी तिच्या सर्व सदस्यांना ई-व्होटिंग सुविधा प्रदान करताना कंपनीला आनंद होत आहे, भागधारकांनी त्यांच्या संबंधित ठिकाणांहन दिलेल्या तारखांना मतदान करावे आणि सभा सुरू असताना सभासदांना मतदान करता यावे यासाठी 'एजीएम दरम्यान ई-व्होटिंग' सेवा देखील प्रदान केली जात आहे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेमध्ये सचना दिल्या जातील. ज्या सदस्यांची नावे सदस्यांच्या नोंटणीमध्ये लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये केट-ऑफ तारखेला म्हणजेच शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ रोजी दिसतात त्यांन रेमोट ई-व्होटिंगची सविधा मिळण्याचा हक्क असेल.

वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केले आहेत त्यांना पाठवले जातील. ही कागदपत्रे कंपनीच्या वेबसाइटवर या लिंकवर देखील उपलब्ध असतीर्ल: https://www.inlinch.com/index.html आणि वैकल्पिकरित्या तुम्ही ते ई-व्होटिंग पोर्टल https:/ /www.evotingindia.com/noticeResults.isp वरून डाउनलोड करू शकत

भागधारक, ज्यांचे तपशील डिपॉझिटरी, कंपनी किंवा आरटीए मध्ये नोंदणीकृत नाहीत, त्यांनी ई-मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत करण्यासाठी आणि वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करणे आवश्यक आहे.

वास्त्रविक भागधारकांकरिता - कपया आवश्यक तपशील पटान करा जमे :- फोलिओ कमांक भागधारकांच नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पढे आणि मागे), पॅन (स्वयं-साक्षांकित स्कॅन कॉपी), आधार (स्वयं-प्रमाणित स्कॅन कॉपी) कंपनीच्या ईमेल आयडीवर inlinch@hotmail.com ईमेलद्वारे किंवा आरटीए ला https://web.linkintime.co.in/KYC/index.html?d=E2DD46A0-9084-4C4A-9A3C-A2E3E65D5200 info@unisec.in येथे संपर्क साधा.

डिमॅट भागधारकांकरिता - कृपया डीमॅट खात्याचे तपशील द्या - (सीडीएसएल -१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी + क्लायंट आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (स्वयं-साक्षांकित स्कॅन कॉपी), आधार (स्वयं-प्रमाणित स्कॅन कॉपी) वर नमूद केलेल्या र्दमेल आयर्डीवर कंपनी किंवा आरटीए ला हा।

> इंडियन लिंक चेन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडकरिता विशाल ठकर

व्यवस्थापकीय संचालक डीआयएनः ०९७९८५५१

ामछिबला दुधनाथ सिंह यांचे कायदेशीर वारसांपैर्क क आहेत. माझे अशिलाचे पती रामछबिल

जाहीर सूचना

जाहीर नोटीस

की, माझे अशील प्रभा प्रकाश शिर्के यांचे पती प्रकाश

शंकर शिर्के यांनी खोली क्र.ए/८. प्लॉट क्र.२१. विक्रांत

भवन कोहौसोलि., सेक्टर-१, गोराई, बोरिवर्ल

पश्चिम), मुंबई-४०००९१ ही जागा **मंगेश सत्यवा**

कदम यांच्याकडून दिनांक ३१ डिसेंबर, १९९४

रोजीच्या विक्री करारनामा मार्फत खरेदी केली आणि

मंगेश सत्यवान कदम यांच्या नावे असलेले मूळ

वाटपपत्र त्यांच्याकडून हरवले/गहाळ झाले आहे आणि

माझ्या अशिलांनी बोरिवली पोलीस ठाणे येथे याबाबत

पोलीस तक्रार एन.सी.क्र.९५३००-२०२४ दिनांव

१७.०८.२०२४ नुसार नोंद करण्यात आली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत वारसाहक

शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना

बक्षीस, ताबा किंवा इतर अधिकार किंवा अन्य इत

पकारे कोणताही दावा/हित/हक्क असल्यास त्यांर्न

सर्व आवश्यक दस्तावेजांसह त्यांचे दावा सदर सूचन

प्रकाशन तारखेपासन **१४ दिवसांत** खालीत

वाक्षरीकर्त्याकडे कळवावे, अन्यथा अशा दाव्यांच्य

संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केले जाईल आणि नवा

काही असल्यास त्याग केले आहेत असे समजल

जाईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारव

ॲड. मंगल कांबळे

वकील उच्च न्यायालय

२१७/ए, अजंता स्केअर मॉल, २रा मजला,

बोरिवली सीएमएम न्यायालयाजवळ.

बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२

PUBLIC NOTICE

Ir. MURADALI SULEMAN PALSANIYA & M

Shop Premises bearing Shop No.03 on Ground Floor, and building known as Mohammed Manzi Co-Operative Housing Society Limited, Behrambaug

logeshwari (west) Mumbai-400102, and they ar

int register members of the above said socie

and They have apply to the society for issuin Duplicate Share Certificate bearing No.044

Member's Registration No.44, distinctive No.056

060 for the Shop No.03 On Ground Floor, an

ouilding known as Mohammed Manzil Co-Operati

Housing Society Limited, which is standing in the

to all public that if any body have any objection

or issuing duplicate share certificate to him b

said society, then whatever OBJECTION by are body then they have infirm me in writing wi

proof within seven days to me after that he wi

obtain duplicate share certificate from above sa society and then after any objection by any boo

ejectable or not acceptable please note that

Add : Office No.3/1, Pereira Chawl, Kranti Naga

Behrambaug, Jogeshwari (w), Mumbai - 40010. Cell - 9867812954 / 982148786 Date : 20/08/2024 Place : Mumba

PUBLIC NOTICE

HEMLATA HEMANT MOTIVARASH is the Owner

of Flat No.B/40, on 3rd Floor, Mahavir Dham "B" Co

Op.Hsa.Soc.Ltd., Modi Patel Road, Bhavandar (W

Dist Thane, hereinafter referred to as the SAID FLAT

And that Original Agreement Dt.30.11.1978 entere

etween Mr.Nainmal Chhogalalji as the Vendo

therein and Mr.Devanand Pohumal Jhamnani as

the Purchaser therein, in respect of the above

mentioned Flat, has been lost and/or misplaced, in

this respect all persons claiming any right, title of

nterest by and virtue of the said original Agreemen

Dt.30.11.1978, by way of sale, gift, lease, exchange

charge, lien, mortgage, attachment or otherwis

whatsoever are hereby required to make the same

known to the undersigned alongwith documents

al Nagar Station Road Rhavandar (M) within

days from the date hereof, failing which no claims

Date: 20/08/2024 ANIL B.TRIVEDI

जाहीर सूचना

माझे अशील **सुभाष नगर विश्रांती कोहौसोलि., इमारत**

क. ३, सुभाष नगर, चेंबूर, मुंबई-४०००७१ यांच्या वतीने

येथे सचित करण्यात येत आहे की. माझ्या अशिलांनी अन्य

४.६.२००९ रोजीचे अ-नोंदणीकत विक्री करारनामा प्रार

केले आहे आणि त्यांना दावा केला आहे की, फ्लॅट क्र. ९५

नळमजला. डमारत क. ३ ही जागा मळ सदस्य श्री. रत्नाक

एन. शेट्टी यांच्याकडून **दिनांक ४.६.२००९** रोजी खरेदी केल

. रोते आणि त्यांना सदर फ्लॅटचे मालक असल्याचा दावा केल

. आहे आणि सदर दस्तावेजांच्या आधारावर फ्लॅटचे मालव

हणून दावा करुन सदर फ्लॅट हस्तांतरणाची विनंती केली आहे

ते. जी.ए. बिल्डर्स यांच्या व्यतिरिक्त सर्व व्यक्तींना सद

ालमत्ता अर्थात **फलॅट क. ९५. तळमजला. दमारत क. ३**

सुभाष नगर विश्रांती कोहौसोलि., इमारत क्र.३, सुभाष

. **गर, चेंबुर, मुंबई-४०००७१** किंवा भागावर वारसाहक्ष

न्यास, परिरक्षा, परवाना, कायदेशीर हक्क, ताबा, बक्षीस

भाडेपड़ा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही टावा अमल्या

त्यांनी त्यांचे दावा लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकत

क्कील श्री. <mark>राहुल जी. पांडे, कार्यालय पत्ता: फ्लॅट क्र</mark>.८०४

८वा मजला, डमारत क्र.३, विश्रांती कोहौसोलि.. सभाग

गगर, चेंबूर, मुंबई-४०००७१ यांच्याकडे सदर सूचन

काशनापासन **१४ दिवसांत** लेखी कळवावे. अन्यथा त्यां

द्भावा त्याग किंवा स्थगित केले आहेत, असे समजले जाईल

राहल जी. पांडे

(वकील उच्च न्यायालय)ष

मागणी सचना दिनांक व

आणि व्यवहाराची प्रक्रिया माझे अशील पर्ण करतील.

दिनांक: २०.०८. २०२४

मोबा.:९८२०३०९४५५

ांतर नमुनासह **मे. जी.ए. बिल्डर्स यांच्याकडून दिनांक**

ADVOCATE, HIGH COURT (MUMBAI)

whatsoever will be entertained thereafter.

MOHAMADHANIF (Advocate

pint names, and said Share Certificate No.04-ave been lost/misplaced, So I, hereby given notice

ठिकाण: मुंबई

असणार नाही.

दिनांक: २०.०८.२०२४

जाहीर सूचना धनाथ सिंह हे रूम नं.डी-१, प्लॉट नं.५७, म्हाडा श्रीमती जानकी रामचंद राणे या राजेंद नगर कलढीप , कॉलोनी, वीर सावरकर नगर, ठाणे(प) ४००६०६ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, यांच वे मालक होते. माझ्या अशिलाचे पती रामछिबल धनाथ सिंह यांचे दिनांक ३०.०७.२०२३ रोज पत्ता- राजेंद्र नगर, बोरिवली पुर्व, मुंबई-४०००६६ य नेधन झाले आहे. अशा प्रकारे माझे अशिल श्रीमर्त सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सोसायटीच्य इमारतीमधील फ्लॅट क्र.२५/१८१ च्या धारक आहेत. कालिंदा पथ्वीराज सिंह (विवाहीत मलगी), व (२ यांचे २९.०२.२०१६ रोजी निधन झाले. तौ. उर्मिला हरेन्द्रप्रताप सिंह (विवाहीत मुलगी) है कै. रामछ्बिला दुधनाथ सिंह यांचे कायदेशीर वारस त्यांच्या कायदेशीर वारसादरांनी सदर फ्लॅट क्र.२५ आहेत. या कायदेशीर वारसांव्यतिरिक्त, उपरोक फ्लॅटवरील हक्क, शीर्षक, हिस्सा आणि/किंव

१८१/शेअर्सकरिता सोसायटीकडे अर्ज केला आहे सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स खारस्यावर कोणताही दावा असल्यास त्याने/तिने र्ह हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन नोटीस जारी केल्यापासून १४ दिसांच्या आ दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंव माझ्याशी संपर्क साधावा. विहित मदतीत उपरोक भाक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१**९ दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर वरील दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मय व्यक्तींशिवाय कै. रामछिबला दुधनाथ सिंह यांचे अन् सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाट कायदेशीर वारस नाहीत असे मानले जाईल. याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अर्श Adv. Shital Kadam Chavan Date:20/08/2024 (Advocate High court) Office: B-101, Shri Sai Samarth CHS., Kharigaon, Azad Chawk, Kalwa,Thane - 400605 जगदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्या येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षे

प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाः त्र्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर मभामटाच्या शेअम् व हितमंबंधाच्या हम्तातरणाम कार्ह दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही क्येल सोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या गरखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व

राजेंद्र नगर कुलदीप को–ऑप. हौसिंग सोसायटी लि दिनांक: २०.०८.२०२४ ठिकाण: मुंबई मा. सचिव

कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते सायं.५.०० पर्यं

पलब्ध आहेत.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील श्रीमर्त ने<mark>हा सचिन शाह</mark> या खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेच्या मालक असून त्यांच्याकडू मे. सांताक्रुझ टी मार्ट आणि श्रीमती सुंदरबेन हिरजी सावला यांच्या दरम्यान झालेला दिनांव २८ जून, १९८५ रोजीचा मुळ विक्री करारनामा तसेच सदर मालमत्तेबाबतचे सर्व मुद्रांक, पावत्या इत्यादी हरविले आहे.

जर कोणा व्यक्तिस सदर मुळ दस्तावेज आणि/ किंवा मालमत्ता किंवा भागावर मालकीत्व, तारण अधिभार, मालकीहक्क, वहिवाट किंवा इतर प्रकार काही दावा, अधिकार, हक्क, हित, लाभ इत्यार्द असल्यास त्यांनी दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचन प्रकाशनापासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत **श्री. रोहन जे. चोथानी** वकील, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ येथे कळवावे

यात कसूर केल्यास दावा त्याग केले आहेत अरे समजण्यात येईल आणि माझे अशील सर्व अधिभारापासून मुक्त व बाजाभाव योग्य अधिकार असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहा

मालमत्तेची अनुसुची

दुकान क्र.७१/बी, क्षेत्रफळ ७२ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, तळमजला, गोयल शॉपिंग आर्केड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एस.व्ही, रोड रेल्वे स्टेशन समोर, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, जमीन सीटीएस क्र.२७८०, गाव एक्सर तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे सर्व भाग व खंड.

(आर. जे. चोथानी)

ठिकाण: मुंबई, दिनांक: १७.०८.२०२४

जाहीर सूचना

गर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आ की, आमचे अशील अर्थात मे. हिरानी रियाल्टी आकांक्षा को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. नोंद.क्र.बीओएम/एचएसजी/टी.सी./१९५४ ८५-८६ दिनांक २८.०४.१९८६, बिगरशेत जमीन इमारत संरचना, एफ.पी. क्र.३४७ (जुन एफ.पी.क्र.३७५), बोरिवली टीपीएस ३, ५व रस्ता, वझिरा नाका, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, गाव व तालुका बोरिवली, जिल्हा मुंबई उपनगर, क्षेत्रफळ सुमारे ४२७.९० चौ.मी. . गालमत्ता कार्डनसार या जागेच्या पर्नविकासाकरित विकासक असून यांच्या निर्देशानुसार आम्ही सदर सोसायटी मालमत्ता ज्यामध्ये तळ + वरील : मजले तसेच १२ फ्लॅटस् समाविष्ट आहेत जे मे. कांट्रा एट्रापायदोस यांनी सन १९४२ मध्ये बांधले होते या जागेच्या अधिकागची चौकशी करीत आहोत.

आणि म्हणून सदर मालमत्तेबाबत आमच्या अशिलांकडून सर्व व्यक्ती, संस्था, बँका, वित्तीय संस्था, महानगरपालिका, शासकीय जमीन महसूल विभाग व कंपन्या यांना सूचना देण्यात येत आहे की. जर कोणासही सदर मालमत्तेच्या अधिकागबाबन कोणत्याही प्रकारचे प्रश्न नकारी मालकी हक असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्ष्मीकर्त्यांकरे महा सन्त्रा प्रकाशन नागवेपासन १५ (पंधरा) दिवसात कळवावे. अन्यथा अर दावा किंवा आक्षेप किंवा मागणी हे सदर मालमत्तेबाबतचे त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

लॉ सेल (रजि.) वकील

युनिट क्र.१५, इमारत क्र.२, बोरिवली गांजावाला कोहौसोलि., पंजाब नॅशनल बँकेजवळ, बोरिवली (पश्चिम), मंबई-४००००२. मोबा.:९८२०७९२६८२ दिनांक: २०.०८.२०२४ ठिकाण: मंबई

PUBLIC NOTICE

OGCHSL/2024-25/038 APPENDIX-16 IUnder the Bye-law No. 34] The Form of Notice, in claims or objections to the transfer of the share and the interest of the Deceased Member in the Capital / Property of the Society.

Shri Venkat Kesav, Mrs. Battina Saroiini Dev

& Mrs. B. Neelima Kesav a joint Member of the Oberoi Gardens Co. Op. Housing Society Ltd. having, an address at Oberoi Gardens CHS Ltd Read No. BOM / WR / HSG / TC / 11968 /200 04 Dtd: 04.04.2003, Thakur Village, Western Express Highway, Kandivali East, Mumbai 400101 & holding flat / tenement No OGI - 0304 A & B on 3rd Floor in the Oberoi Garden building of the society and The Share Certificate No. 202, Distinctive Nos. 1026 to 1030 of Shri Venkat Kesav, Mrs. Battina Sarojini Devi and Mrs. B. Neelima Kesav was misplaced from the said flat during the renovation. The member of the society has applied for duplicate share Certificate The society hereby invites claims and objection from claimants/objector or objector for issuance of duplicate share certificate within the period of 14 (Fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and othe proofs in support of his/her/their claims/objection for issuance of duplicate share certificate to the Secretary of Oberoi Gardens Co - Op. Housing Society Ltd. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to issue duplicate share Certificate i such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Chairman/S on their Mobile No. 8433733588 | 843373368 of the society between 10.00. A.M. to 6.00 P.M from the date of publication of the notice till the date of expiry of its period of 14 days.

Place: Mumbai Date: 18.08.2024 Hon. Chairman / Secretary For and on behalf of Managing Committee of

Oberoi Gardens Co-op. Housing Society Ltd.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप

PUBLICATION NOTICE
NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION

(Constituted under the Consumer Protection Act Upbhokta Nyay Bhawan New Delhi-110023 Telephone No. : 2460714, 711 Fax: 24651505, 24651319 First Appeal No. 2262/2018

WITH IA/23672/2018,RA/221/2019.1A/4008/2023,1A/40 9/2023.1A/3399/2024

Number 163/2016 of the State Commission Utta

ARUN BHATIYA...Petitioner/Appellia HDFC BANK & ORS. .Opposite Part

Mr Mahendra Pratap Bhatiya (Since Deceased) S/o La

Mr Mahendra Pratap Inatiya (Since Deceased) 7/01 S. Shri Diwan Chand Bhattya. IRIs Isgal Heirs (1) Mr. Sarls Bhatiya. R/O 128, Shree Raadhe Green, Opp Pushpanjal Seasons, Amar Vihar Road, Dayalbagh Agra 280 005), Mr Ravi Bhatiya, 301 Parijat Apartments Ghod Dod Road Surat-995007, Gujarat Late Dr Reita Kalra through Lrs Dr Anil Kalra, R/o Prayag

Siddharth Kalra, R/o Prayagrai Allahabad UP

. Sudonartin Kaira, Kry Orlyaydiga (Hainabada UP Dir, Tarun Kaira, Ro Prayagraj, Allahabad UP . Mrs Geeta Manocha, Mumbai Mr. Arun Bhatiya, S/o Late Sh Mahendra Pratap Bhatiya Kr/O 110. Shree Radhe Green, Opposite Pushpanja Seasons, Amar Vihar Raod, Dayal Bageh Agra Up 282005

Notice
Whereas in The First Appeal No. 2262/2018 Filed against th
order date 24-10-2018 in Complaint No. 163/2016 arising ou
of The Order of the State Commission, Uttar Pradesh you hav of the Urder of the State Commission, Uttar Pradeshyou have been arrayed as Respondent No. 4 Legal Heirs Now, Therefore, take notice through this Publication, to appear before This Horble Commission in person or through your Counse/Muthorized representative on 35 Sept. 202-failing which the Appeal will be disposed of on merits in you

Dated this New Delhi The 07 Aug. 2024

जाहीर सूचना

तर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येते की. माझे अशील **श्रीमती बिंदा चिंतन शाह** या **श्री. भर**त <mark>कांतिलाल शाह</mark> यांच्यासह खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेच्या संयुक्त मालक आहेत

गझ्या अशिलांनी घोषित केले आहे की, त्यांची आई स्वर्गीय श्रीमती ज्योतस्ना भरत शाह (मयत) या श्री. भरत कांतिलाल शाह यांच्यासह सदर मालमत्तेच्य यांचे १७.०२.२०२३ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे पती **१) श्री. भरत कांतिलाल शाह,** त्यांच्य विवाहीत मुली २) श्रीमती रिद्धी रितेश शाह व ३) **श्रीमती बिंदा चिंतन शाह** अर्थात माझे अशील कायदेशीर वारसदार आहेत. दिनांक ६ ऑक्टोबर, २०२: रोजीच्या नोंद मक्तता करारनामाद्वारे **१) श्री. भर**त क्रांतिलाल शाह व २) श्रीमती रिद्धी रितेश शाह यांर्न वर्गीय श्रीमती ज्योत्स्ना भरत शाह यांचे सद ालमत्तेमधील ५०% अविभाजीत शेअर्समधील त्यांचे २/३रे अविभाजीत शेअर्स माझे अशील **श्रीमती बिंद चेंतन शाह** यांच्या नावे मुक्त केले.

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मत्ता किंवा भागावर वारसाहक्क, विक्री, अदलाबदल मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक्क, ताबा, जप्ती, लिस . पेन्डन्स. तारण. भागिदारी. अधिभार. बक्षीस किंव अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणतार्ह अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांन तदर सूचना प्रकाशना पासून **१४ (चौदा)** दिवसांच्य आत खालील स्वाक्षारीकर्ताकडे सर्व पष्ठयर्थ दस्तावेजांच्य प्रतींसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्थ समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मृक्त व स्पष्ट नाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत[े] मालमत्तेच्य अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुर करतील.

मालमत्तेची अनुसुची

म्लॅट क्र.ए-१०२, एकूण क्षेत्रफळ ६३५ चौ.फु. सुप बिल्टअप क्षेत्र, १ला मजला, आदर्श नॉर्थ ॲव्हेन्यु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत भादर्श विहार कॉम्प्लेक्स, मार्वे रोड, मालाड (पश्चिम) मंबई-४०००६४. जमीन सीटीएस क्र.६९ए. ६९ए/१ तं ५ व ६९ए/९ ते १२, गाव वलनाई व सीटीएस क्र.४६५ गाव मालाड (उत्तर), तालुका बोरिवली, नोंदणी जिल्ह व उप-जिल्हा मंबई शहर व मंबई उपनगर येथील जागेचे सर्व भाग व खंड. आज दिनांकीत १७ ऑगस्ट २०२४

आर. जे. चोथानी – वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

सही/-

मुळत: खुशालदास खेमचंद वाधवा यांनी कार्यालय क्र.एम इ ही जागा मे. सोमया कन्स्टक्शन कं.. भागीदारी संस्थ यांच्याकडून दिनांक १८.०६.१९७६ रोजीच्या करारनामानुसा खरेदी केली होती. सद्र खुशालदास खेमचंद वाधवा यांच १२.०६.१९७८ रोजी निधन झाले. मुंबई उच्च न्यायालया १९,१०.१९८५ रोजी याचिका क्र.७२/१९७५ नुसार खुशालदास खेमचंद वाधवा ऊर्फ सेठ खुशाल खेमचंद वाधवा ऊर्फ् खुशालदास खेमचंद पंजाबी यांचे मालमत्ता व जमा रकमेचे प्रशासकीय पत्रासह इच्छा पत्रानुसार मनोह

बुशालदास पंजाबी यांना मंजूर करण्यात आर्रे मनोहर खुशालदास पंजाबी यांचे निधन झाले आणि नामांकन पत्र व दिनांक १७.०८.२००७ रोजीचे सोसायटीचे ना-आक्षेप पत्रानुसार रेखा मनोहर पंजाबी या सदर कार्यालयाच्या मालक झाल्या. सद्र कार्यालयाचे जुने भाग प्रमाणपत्र क्र.९ हरवले आहे आणि रेखा मनोहर पंजाबी यांनी १.११.२०० रोजी जाहीर सूचना दिली होती. सोसायटीने जुः भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र क्र.४५ वितरी

दिनांक १२.०९.२००७ रोजीच्या विक्री करारनामाद्वारे रेखा मनोहर पंजाबी यांनी सदर कार्यालय प्रग्नेश अमृतलाल ठकर यांच्याकडे दिनांक २८.०९.२००७ रोजींच्या नोंदर्ण क्र.बीबीई-१-१०१४३-२००७ नुसार विक्री केले.

आता आमज्या अशिलांना प्रग्नेश अमतलाल ठक्क यांच्याकडून सदर कार्यालय खरेदी करण्याची इच्छा आहे म्हणून जर पुर्वीचे मालक, कायदेशीर वारसदार, नातेवाईव आणि पारिवारीक सदस्य यांना उपरोक्त सदर मालमत्तेव काही दावा असल्यास त्यांनी योग्य दस्तावेजी पुराव्यांसह ।

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार यांना वर नमुद जागा किंवा कोणत्याही भागावर विक्री, मालकीत्व, हस्तांतरण, अदलाबद्दल, अधिभार, बोजा, करारनामा, बक्षीस, वहिवाट, उपवहिवाट, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, ताबा परवाना, मालकी हक्ष, वारसा हक्ष, तारण, कर्ज, न्यास, परिरक्षा, देणगी, कायदेशीर हक्ष, लिस पेन्डन्स किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्ष, दावा, हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सर्व आवश्यव जावन अस्तिचार स्वाम राज्य स्वरमा प्रकाशन तारखेपासून ७ दस्तावेजी पुगव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकत्यांकडे कळवावे. अन्यथा असे दावा/आक्षेप किंवा मागणी त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला

.०८.२०२४ ठिकाण: मुंबई सही/- एस.जी.एम्_. ॲण्ड असोसिएटस् दिनांक: २०.०८.२०२४ लेन, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mi Paresh Hukamchand Madhani i owner of Flat No. 1304, adm. 76.95 sq Mtrs. Built up area, on the 13th floor in the Building known "Aavishkar Tower Co-operative Housing Society Limited' situated at Gulmohar Road, Borival (West), Mumbai -400 092, bearing City Survey No. 608 & final Plot No. 9, T.P.S III of Village Borivali, Taluka Borival Mumbai Suburban District.

My client has lost/misplaced original Amenities Agreement (As per Index I Development Agreement) dated 01/11/2004 executed between M/s Aavishkar Enterprises as the party of the first part and Bhavana Manish Panchmatia & Manish Vrailal Panchmatia as the party of the secon part, duly stamped and registered (Registration No. BDR/6/10626/2004 as per agreement and BRL-3/10626/200as per online Index II) pertaining to Flat No. 1304.

All persons having any claim, right interest or objection of whatsoever nature in respect of abovementione original Amenities Agreement dated 01/11/2004 (As per Index II Development Agreement) executed between M/s. Aavishkar Enterprises as the party of the first part and Bhavana Manish Panchmatia & Manish Vrajla Panchmatia as the party of the second part, duly stamped and registered (Registration No. BDR/6/10626/2004 as per agreement and BRL-3/10626/2004 as per online Index II) pertaining to Fla No. 1304 is hereby requested to make the same known in writing to the undersigned at the address given below with supporting documents within 1-(Fourteen) days from the date of publication of this notice, failing which will be assumed that there are no claims or objections in respect of the said Flat No. 1304 and same shall be considered as waived.

Advocate (High Court) Office No. 402, 4th floor, Vaishal Shopping Centre, Beside Natraj Market, S. V. Road, Malad (West) Mumbai-400 064 Place: Mumbai. Date: 18 Aug., 2024



ठिकाण: मुंबई



झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई

SRA/CO/OW/२०२४/४४०६७, सहकार कक्षा, झो.पु.प्रा., मुंबई, जा.क्र.झोपुप्रा/सनिस/कार्यासन-१/टे.सी.४/सन २०२४, दिनांक: १६.०८.

-: सर्वसाधारण सभेची नोटीस :-(नियोजित) जय भारत एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण आणि (नियोजित) प्रभात चाळ

एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था, न.भू.क.४७१/ए(पार्ट), ४७८(पार्ट), ४८१(पार्ट) आणि ४८१(पार्ट) ऑफ व्हिलेज कांविवली, ९० फुट रोड, जगदीश शेट्टी मार्ग, गणेश नगर, कांविवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ या संस्थेच्या संदर्भात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. यांचेकडील दिनांक १४.०२.२०२४ रोजीचे कायदा कलम १३(२) आदेशान्वये पुनर्वसन योजनेचे विकासक मेसर्स एस.बी. रियल्टी यांची नियुक्ती रद्द करण्यांत आलेली आहे. त्याअनुषंगाने सदरहू संस्थेने योजनेसाठी नविन विकासकाची नियुक्ती प्राधिकरणाकडील प्राधिकृत अधिकारी यांच्या उपस्थितीत करणेबाबत विनंती केलेली होती. त्याअनुषंगाने या कार्यालयाकडून दिनांक 0६.0३.२०२४ रोजी मा. सचिव, झो.पु.प्रा. व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. यांना टिप्पणी सादर करण्यांत आलेली असून सदर टिप्पणीवर दिलेल्या मंजूरीस अनुसरुन प्राधिकरणाकडील परिपत्रक क्र.१६९ मधील तरतुदीनूसार सदरहू संस्थेच्या पुनर्वसन योजनेसाठी नविन विकासक नियक्त करणेसाठी निम्न स्वाक्षरीकार यांची मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झो.पु.प्रा., बृहन्मुंबई यांचेकडील दिनांक १८.०६.२०२४ रोजीच्या आदेशान्वये प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याप्रमाणे प्राधिकृत अदिकारी यांनी सदरहू संस्थेची सर्वसाधारण सभा दिनांक **०४.०७.२०२४ रोजी** आयोजित केलेली होती. तथापि, सदरची सभा गणसंख्ये अभावी पृढे ढलकण्यात आली.

सदरची सर्वसाधारण सभा बुधवार, दिनांक ०४.०९.२०२४ रोजी ठिक सकाळी ११:३० वाजता, थळ: योगी पार्टी हॉल, प्लॉट नं.५०/सी, गर्व्हमेंट इंडस्ट्रीयल इस्टेट, भाब्रेकर नगर जवळ, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ येथे खालील विषयावर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सभेस उपजिल्हाधिकारी (विशेष कक्ष), झो.पु.प्रा. यांचेकडील दिनांक 0९.0८.२०२४ रोजीच्या पत्रान्वये संस्थेने सादर केलेल्या २५८ झोपडीधारकांच्या (Proforma of Tenants List) यादीनुसार सर्व झोपडीधारकांनीच उपस्थित रहावे. अन्य व्यक्तीस सभेस[े] उपस्थित राहता येणार नाही, कृपया याबाबत नोंद घ्यावी.

-: सभेचा विषय :-संस्थेसाठी नविन विकासक व वास्तुविशारद यांची नियुक्ती करणे.

(आर. एन. हळदे) प्राधिकृत अधिकारी तथा सहकारी अधिकारी श्रेणी-१, झो.पु.प्रा., बृहन्मुंबई.

सभेस उपस्थित झोपडीधारकांची बायोमेट्रीक पध्दतीने नोंद घेण्यात येणार असून सदर बायोमेट्रीक

पध्दतीने घेण्यात येणारी नोंद सकाळी १०:०० ते ११:३० पर्यंत असेल. तद्रंतर सभेस सुरुवा करण्यात येईल सदर सभेच्या वेळी नवीन विकासक व वास्तुविशारद यांच्या नियुक्तीसाठी त्याच वेळी उपस्थित झोपडीधारकांकडून अर्ज मागविण्यात येतील. प्राप्त अर्जामधून गुप्त मतदान (Ballot Paper) पध्दतीने

नवीन विकासक व वास्तविशारद यांची निवड करण्यात येईल. तसेच संबंधित विकासकाचे व वास्तुविशारद यांचे नांव सूचिवल्यास सदर विकासक व वास्तुविशारद यांचे काम करण्यास सहमती असल्याबाबत संमतीपत्र सभेच्यावेळी सादर करणे आवश्यक राहील. सभेस संबंधित उपजिल्हाधिकारी (विशेष कक्ष), झो.पु.प्रा. यांचेकडील दिनांक 0९.0८.२०२४ रोजीच्या पत्रान्वये संस्थेने सादर केलेल्या २५८ झोपडीधारकांच्या (Proforma of Tenants List) यादीमधील

झोपडीधारकांनी स्वत:ची ओळख होईल अशा मूळ ओळखपत्रासह (पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणुक कार्ड इ.) विहीत वेळेत उपस्थित राहावे. अन्य व्यक्तीस उपस्थित राहता येणार नाही. मुळ झोपडीधारक मयत असल्यास त्याचे मृत्यूपत्रासह त्याचे पती/पत्नी मळ ओळखपत्रासह उपस्थित राह शकतात.

४) गणसंख्ये अभावी सभा तहकब झाल्यास अर्ध्या तासानंतर त्याच दिवशी त्याच ठिकाणी सभा घेण्यात येईल, सदर सभेस गणपतींची आवश्यकता असणार नाही.

सदरह सभेची नोटीस संस्थेच्या संबंधित झोपडीधारकांना पोहोच करण्याची जबाबदारी सर्वस्व

६) सभेच्या कामकाजाचे प्राधिकरणामार्फत चित्रीकरण (Video) करण्यात येणार आहे. प्रशासकीय इमारत, अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. दूरध्वनी: २६५६ ५८००/२६५९०४०५/१८७९ फॅक्स: ०२२-२६५९ ०४५७ संकेतस्थळ: www.sra.gov.in, ई-मेल: info@sra.gov.in

चोलामंडलम इन्ट्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड

1018 कॉर्पोरेट कार्यालय: ''चोला क्रेस्ट'', सी५४ व ५५, सुपर बी-४. थिरु वि का इंडस्ट्रीयल इस्टेट, गिंडी, चेन्नई-४०००३२ िस'ला २ केशाता क्रि. शाखा कार्यालय: युनिट क्र.२०३, लोटस आयटी पार्क, रोड क्र.१६, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

खाली नमुद केलेले कर्जदार/तारणकर्ता यांना सूचना देत आहे की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये तमच्या विरोधात कंपनीने कारवाईची प्रक्रिया केली आहे आणि कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सूचना तुम्हाला रजिस्टर्ड पोस्टाने पाठविण्यात आली आहे. सदर सूचना ना-पोहोच होऊन पुन्हा मिळाली आहे. म्हणून खाली नमुद केलेले तुम्हाला सदर जाहीर सूचनेद्वारे ६० दिवसांच्या आत त्यांची संपूर्ण थकबाकी रक्कम असलेली कर्ज सुविधेची संपूर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे, अन्यथा कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अंतर्गत असलेल्या अधिकाराद्वारे तुमच्या विरोधात कंपनीकडून कारवाई केली जाईल, ज्यामध्ये संपूर्ण देय रक्कम तसेच व्याज व शूल्क वसुलीकरिता खालील प्रतिभूतीवर

अंमलबजावणी केली जाईल. येथे नमुद करण्यात येत आहे की, सदर सूचना ही कंपनीकडे उपलब्ध अन्य इतर पर्यायांच्या कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय देण्यात येत आहे.

कर्जदाराचे नाव व पनाः

- 1					
	क्र.	कर्ज खाते क्र.: HE01BLP00000014472 & HE01BLP00000035117 : १. जगदीश पुरुषोत्तम वर्मा (अर्जदार), २.	रक्रम	थकबाकी रक्कम	
		मालती जगदीश कुमार वर्मा (सह-अर्जदार), ३. गिरीष जगदीश वर्मा (सह-अर्जदार), ४. सागर प्रिन्ट ॲण्ड प्रोसेस (सह- अर्जदार), सर्वांचा निवासी पत्ता: फ्लॅट क्र.३०६, ३रा मजला, इमारत क्र.४-बी, ओशिवरा ब्लॉसम को-ऑप.हौ.सो.लि., गाव		0७.0८.२०२४ व ०३.०८.२०२४ रोजी देय रु.९३,५९,८०३/ - पुढील	
١		ओशिवरा, जोगेश्वरी पश्चिम, तालुका अंधेरी व जिल्हा मुंबई उपनगर-४००१०२.	•	व्याज व त्यावरील शुल्कासह	
		अनुसुची 'बी' (मालमत्तेचे तपशिल): फ्लॅट क्र.३०६, क्षेत्रफळ सुमारे ६५५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, ३रा मजला, इमारत क्र.४-बी, ओर् प्लॉट क्र.१(पी), गाव ओशिवरा, तालुका अंधेरी च जिल्हा मुंबई उपनगर.	शेवरा ब्लॉसम को-ऑप.हं	ौ.सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन	
		कर्ज खाते क्र.: HE01ROB00000029010: १. ज्ञानेश्वर हरिश्चंद्र शिंगे (अर्जदार), २. ओम साई बिल्डिंग मटेरियल्स सप्लायर (सह-अर्जदार), ३. शोभना ज्ञाने।वर शिंगे (सह-अर्जदार), सर्वांचा पत्ताः ६०५, टेनन्ट इमारत २, विंग ए, इंदायणी एसआरए कोहौसेलि., धीरज गंगा लेआऊट, चिन बंद रोड, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४.		0७.0८.२०२४ व ०३.०८.२०२४ रोजी देय रु.२८,९५,१४८/- पुढील व्याज व त्यावरील शुल्कासह	
١		अनुसुची 'बी' (मालमत्तेचे तपशिल): फ्लॅट क्र.७०४, ७वा मजला, विंग, क्षेत्रफळ ४५.१५ चौ.मी. (कार्पेट क्षेत्र), इमारत क्र.१, कॉसमॉस ऑर्चिड म्हणून ज्ञात लिली आणि प्रकल्प, जर्म			

क्र.४२/३(पी), ४०/४, झोन क्र.१३/४८-१बी/४ (इंडेक्स-२-३३८९/२०१८ नुसार), जी.बी. रोड कासार, गाव वाडवली, ता. व जि. ठाणे-४००६०७. दिनांकः २०.०८.२०२४, ठिकाणः मुंबई

सही/- प्राधिकृत अधिकारी, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड